Parshva Enterprises Ltd.

C.I.N=L51909MH2017PLC297910



Date: 15.11.2022

Scrip Code:542694

The Listing Department Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort Mumbai - 400 001

Sub: Submission under Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Madam

Pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copy of newspaper cutting of Active Times (English Newspaper) and Mumbai Lakshadeep (Marathi Newspaper) of Tuesday, 15th November, 2022 wherein following matter is being published:

Extract of Un-audited Financial results for the quarter and half year ended September 30, 2022.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully

For Parshva Enterprises Limited

Prashant Vora Managing Director DIN: 06574912

Bonn Grose

Encl: As above.

MUMBAI LIM



रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कं .लि .

कॉर्पोरेट कार्यालयः ४२५, उद्योग विहार फेज ४, गुरगाव-१२२०१५ (हरयाणा), दूर.:०१२४-४२१२५३०/३१/३२, ई-

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता है सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ अंतर्गत शुभम हौसिंग डेव्हलपर्मेट फायनान्स कंपनी लिमिटेडचे (यापुढे शुभम म्हणून उहेख) आधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार हे वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्य कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताब

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **सुभम हीर्सिग डेव्हलपर्मेंट फाबनान्स कंपनी लिभिटेड** यांच्याकडे संपुर्ण रक्कम आणि त्यावरील करारदराने पुढील व्याज व प्रासंगिक खर्च व शुल्क ही रक्कम जमा करावी. . कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभृत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतृद आहे. तपशिल खालं

अ.	कर्ज खाते क्र./	मागणी सूचना	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	निश्चित
丣.	कर्जदाराचे नाव	दिनांक व रक्कम		तारीख
१	कर्जं क्र.OKAL2001000005025973, सचिन धुंडीराज अरेकर, गायत्री सचिन अरेकर	२०.०८.२०२२ ₹. ११,१३,७४०/-	फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, ए विंग, तुलसी प्लाझा, मालमत्ता क्र.६ ई५७०१८४४५१००, सर्वे क्र.७२, हिस्सा क्र.०२ (भाग), गाव-नांदिवली, सेंट थॉमस इंग्लिश शाळेजवळ, चर्च गल्ली, देसाईपाडा, नोदिवली रोड, डोंबिवली पूर्व, जि.ठाणे, महाराष्ट्र-४२१३०१.	११.११.२०२२
?	कर्ज क्र.OVAS180800005014613, बालाजी माधव नांदगावकर महादेव भागुसा नांदगावकर	२०.०८.२०२२ ₹. ५,०४,६८३/-	फ्लॅटक.०३,५२५,२रा मजला,गायत्री अपार्टमेंट,प्लॉटक.१३,एस.क.४२, एच.क्र.१-पी व एस.क्र.६७, एच.क्र१-पी सीटीएस क्र.३५२२, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र - ४२१३०२.	११.११.२०२२

ठिकाण : गुरगाव प्राधिकृत अधिकारी शुभम हौसिंग डेव्हलपर्मेट फायनान्स कंपनी लिमिटेड दिनांक : १४.११.२०२२

क्वेस्ट सॉफ्टेक (इंडिया) लिमिटेड

२० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता

अलखापाराक्ष	त वित्ताय निष	कषाचा अहर	वाल		
			(रु.लाखात, शेअ	र डाटा व्यतिरिक्त))
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष	
तपशील		३०.०९.२०२१	३०.०९.२०२२	३०.०३.२०२२	
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	9.00	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपूर्व)	(3.0%)	(३.४२)	(५.३७)	३०३.५५	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	(3.0%)	(३.४२)	(५.३७)	303.44	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
(अपवादात्मक व विशेष साधारण बाबनंतर)	(3.0%)	(३.४२)	(५.३७)	२६०.८३	
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ((करानंतर)					
व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व					
इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(3.0%)	(३.४२)	(५.३७)	२६०.८३	
भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु. रु.१०/-)	9000.00	9000.00	9000.00	9000.00	
उत्पन्न प्रतिभाग					
अ. मूळ	(0.03)	(0.038)	(0.04)	(२.६१)	
ब. सौमिकृत	(0.03)	(0.038)	(0.04)	(२.६१)	
टिप:					

वित्तीय निष्कर्षांचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या सभेत संच

मंडळाहारे मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सबेंजकडे साद करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण नमुना कंपनीच्या आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटव

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

जाहिर सूचना

लक्षात असावे की, म्हाडाने मूळ वाटप पत्र, पत्रव्यवहार पत्रे, मागणी पत्रे, म्हाडा डब्ल्यूबीपी पासबुक आणि त्यांचे बँक ऑफ महाराष्ट्राचे पगाराच्या पावत्या मूळ वाटपदार सुश्री. सुभद्रादेवी बेनी पाल यांना कोअर हाऊस क्र.ए-४, क्षेत्रफळ सुमारे २५ चौ.मी. बिल्ट-अप क्षेत्र, गोराई (२) श्री गणेश कृपा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., प्लॉट नं.१५४, आरएससी-३६, गोराई - २, बोरिवली (पश्चिम), मुंबई -४०० ०९१ च्या संदर्भात आणि तदनंतर सोसायटीने रू.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्ण भरणा केलेले समभाग ज्यांचे विशिष्ट क्रमांक ०१६ ते ०२० असे सुश्री. सुभद्रादेवी बेनी पाल यांच्या नावे करण्यात आले आणि तदनंतर त्यांचे श्री.राजकुमार एम. पाल यांच्या समवेत दि.२४.०४.१९९३ रोजी विवाह झाले विवाहानंतर त्यांचे नाव श्रीमती सभद्रा राजकमार पाल असे आहे. वरील प्रमाणे नमद दस्तावेज माझे अशिल श्रीमती सुभद्रा राजकुमार पाल यांच्याकडून हरवले/गहाळ झाले आहे, ज्यासाठी मुंबई उपनगर, बोरिवली पोलीस स्टेशन, मुंबई येथे ऑनलाइन तक्रार क्र.४५४८९ - २०२२ दिनांक १४.११.२०२२ द्वारे हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यापूर्वी सोसायटीने ०१६ ते ०२० दिनांक २३.०२.२००८ पर्यंत विशिष्ट क्रमांक असलेले दुय्यम भाग प्रमाणपत्र क्र.४/३२ जारी केले होते आणि त्यानंतर तिने म्हाडा जमीन आणि बांधकाम किंमत लीज भाडे आणि एनए करासह पूर्ण आणि अंतिम भरली होती आणि त्यात तिने तिच्या विवाहित नावातही बदल केला होता तिचे विवाहित नाव म्हणजे म्हाडाच्या नोंदीतील पत्र क्र. २८२३/१६ दिनांक १६.०७.२०१६ आणि उक्त सोसायटीने दिनांक ३०.०३.२०१९ रोजी उक्त शेअर सर्टिफिकेटवर तिच्या विवाहित नावाला मान्यता दिली होती आणि त्यानुसार माझी क्लायंट शीमती सुभद्रा राजकुमार पाल या सदर जागेच्या पूर्ण मालक आहेत आणि आता ती वरील जागा कोणत्याही संभाव्य खरेदीदारांना विकण्याचा त्यांचा मानस आहे.

उपरोक्त वाटप पत्र, पत्रव्यवहार पत्रे, मागणी पत्रे, म्हाडा कर्ज भरणा पावत्या वरील मूळ घर आणि/ ਮੀਟੀ ਸ਼ਾਂਕੁਂਪਿਰ ਲਾਸ਼ਗਾਕੇ ਆਗਿ /ਲਿੰਗ ਸ਼ਹਿਸ਼ਾ ਲਿੰਗ ਦਸਦਸ : विरोधात किंवा त्याच्या विरुद्ध किंवा संदर्भात कोणताही दावा किंवा दावे असलेली कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीस कोणत्याही अधिकाराचा मार्ग, शीर्षक किंवा स्वारस्य, गहाणखत, भार, भाडेपद्टी, धारणाधिकार, शुल्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह ॲंड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: एमओआर असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसो लि., आरएससी-१ गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ विवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले

मुंबई, आज दिनांकीत १५ नोव्हेंबर, २०२२

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड

सीआयएन : एल७४१२०एमएच२०१५पीएलसी२६९५९६

कार्यालय क्र.४०२, साई समर्थ बिझनेस पार्क, देवनार व्हिलेज रोड, गोवंडी (पूर्व), मुंबई- ४०००८८, महाराष्ट्र, भारत. **दूर.:** ०२२ - ३५५३०९८८। ई-मेल: info@kmew.in । वेबसाईट: www.kmew.in

होणाऱ्या अतिरिक्त सर्वसाधारण सभेबाबत माहिती भासदांनी कृपया लक्षात ठेवा की मे. नॉलेज मरीन अँड इंजिनिअरिंग वर्क्स लिमिटेड (कंपनी) च्या भागधारकांच

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/ अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे

अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२ रोजी दु. ०४:०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिं 'व्हीसी') किंवा अन्य दुकश्राव्य माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय आयोजित केले . जाईल. सामायिक ठिकाणी सदस्य, कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतृदी आणि त्याखाली बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ चे परिपत्रक क्र. 8x/2020 दिनांक 0/ एप्रिल. २०२०, परिपत्रक क. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० त्यानंतर परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०. परिपत्रक क्रमांक ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ आणि परिपत्रक क्रमांक ०२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२ रोजी भारत सरकारच्या सहकार मंत्रालया जारी केलेले आणि परिपत्रक क्रमांक सेबी /एचओ /सीएफडी /सीएमडी २ /सीआयआरपी /पी / २०२२ / ६२ दिनांक १३ मे, २०२२ रोजी सेबीने जारी केलेले आणि सर्व ईजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय विमर्श करण्याकरिता वेळोवेळी जारी केलेली इतर संबंधित परिपत्रके ('परिपत्रके').

परिपत्रकांचे पालन करून, स्पष्टीकरणात्मक विधानासह ईजीएमची सूचना कंपनीच्या सदस्यांना योग्य वेळी केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविली जाईल आणि कंपनीच्या www.kmew.in, या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि लिंकइन टाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल.

ई-व्होटिंगद्वारे मत टाकण्याची पद्धतः

कंपनी ईजीएमच्या सुचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी तिच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी ईजीएम (ई-वोटिंग) दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे. रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार . प्रक्रिया ईजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. निश्चित तारखेनुसार म्हणजे शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२ रोजी सदस्यांचा ई-वोटिंगच्या उद्देशासाठी विचार केला जाईल. ईजीएममध्ये उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही ते ईजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ नुसार गणसंख्या मोजण्याच्या हेतूने व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेला उपस्थित

ईमेल पत्ता अपडेट करण्याकरिता सूचना:

- वास्तविक स्वरूपात भागधारणा केलेले सदस्य: एलआयआयपीएलसह ई-मेल पत्त्याची नोंदर्ण करून. गुंतवणूकदार सेवा टॅबवर www.linkintime.co.in या वेबसाइटवरील लिंकवर क्लिक करा, ई-मेल नोंदणी शीर्षक निवडा आणि त्यामध्ये मार्गदर्शन केल्यानुसार नोंदणी प्रक्रियेचे अनुसरण करा. सदस्यांना नाव, डीपी आयडी, क्लायंट आयडी/पॅन, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी यांसारखे तपशील प्रदान करण्याची विनंती केली जाते. कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, सदस्य एलआयआयपीएल ला mt.helpdesk@linkintime.co.in वर ई-मेल पाठव शकतो.
- इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागधारणा केलेले सदस्य: कंपनीकडून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी डीपींनी विहित केलेल्या प्रक्रियेचे पालन करून संबंधित डीपींकडे डीमॅट धारणेच्या संदर्भात त्यांचा ई-मेल आयडी नोंदणी/अपडेट करून. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी ईजीएम ची सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि विशेषतः, ईजीएम मध्ये सामील होण्याच्या सूचना आणि ईजीएम मध्ये रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत.

नॉलेज मरीन अँड इंजिनिआरेंग वर्क्स लिमिटेड करित

रितिका शर्मा दिनांक : १५ नोर्व्हेंबर २०२२ कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ठिकाण: मुंबई

P.J. No./478/2022 NOTICE IN THE FAMILY COURT NO.5 MUMBAI AT BANDRA

PETITION NO. A- 1197 OF 2019 Dinesh Mavii Manodra

Wersus
Rashmi Dinesh Manodra
... Respondent
R/At: Akaash Deep Building, C-wing, 6th Floor, Flat no.610, SVP Nagar, Mhada Andheri West, Mumbai-53

Rashmi Dinesh Manodra ... Respondent
TAKE NOTICE THAT the Petitioner abovenamed has filed petition against you for U/ sec. 13(1) (i) and
13(1)i-a) of the Hindu Marriage Act, 1955 TAKE FURTHER NOTICE that the petition is fixed for hearing and final disposal on 07h day of December, 2022 at 11:00 am. [Sharp) in Family Court No. 05. Mumbai at Bandra, or before any other Hon'ble Judge, presiding in the Family Court Mumbai at Bandra, assigned charge of the said Court No. 5, when you are required to appear in person and file your Written Statement and in default of your doing so, the Judge-Family Court No.5 will proceed to hear the said Petition, against you

THIS NOTICE IS ORDERED by Shri. G.G.Vayal, Judge Court No. 5 on 21h day of September, 2022.
GIVEN UNDER MY HAND AND SEAL OF THIS COURT
DATED THIS O5th DAY OF NOVEMBER 2022

Deputy Registrar, Family Court Mumbai, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051

जाहिर सूचना

लक्षात असावे की, म्हाडाने मूळ वाटप पत्र, पत्रव्यवहार पत्रे, म्हाडा कर्ज भरणा पावत्या मूळ वाटपदार श्री.श्याम सुंदर झावर यांना फ्लंट क्र.५०९, क्षेत्रफळ सुमारे २२५ चौ.फ. कारपेट क्षेत्र. ३रा मजला, दि सिटी-एण्ड कोहौसोलि, इमारत क्र.७ए, जुना एम.एच.बी. कॉलनी, गोराई रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई⁻४०० ०९१ आणि सदर सोसायटीने रू ५०/- प्रत्येकीचे ५ पूर्ण भरणा केलेले समभाग ज्यांचे विशिष्टक्रमांक १४१ ते १४५ असे **श्री.श्याम सुंदर झावर** यांच्या नावे करण्यात आले जे माझे अशिल व सध्याचे मालक **श्री.शैलेश राजाराम सावंत** यांच्याकडून हरवले/गहाळ झाले आहे, ज्यासाठी मुंबई उपनगर, बोरिवली पोलीस स्टेशन, मुंबई येथे तक्रार **क्र.४५४९१ - २०२२ विनांक १४.११.२०२२** द्वारे हरवल्याची तकार दाखल केली आहे. यापुढे माझे अशिल श्री.**श्री.शैलेश राजाराम सावंत** आणि श्रीमती श्रृती शैलेश सावंत हे वरील जागा कोणत्याही संभाव्य खरेदीदारांना विकण्याचा त्यांचा मानस आहे आणि सदर सोसायटीने ०४१ ते १४५ दिनांक ३०.१०.१९८८ पर्यंत विशिष्ट क्रमांक असलेले दय्यम भाग प्रमाणपत्र क्र.८२ जारी केले.

उपरोक्त वाटप पत्र, पत्रव्यवहार पत्रे, म्हाडा कर्ज भरणा पावत्या वरील मूळ घर आणि/किंवा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे आणि/किंवा परिसर किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या विरोधात किंवा त्याच्या विरुद्ध किंवा संदर्भात कोणताही दावा किंवा दावे असलेली कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तीस कोणत्याही अधिकाराचा मार्ग, शीर्षक किंवा स्वारस्य, गहाणखत, भार, भाडेपट्टी, धारणाधिकार, शुल्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह अँड. श्री. अनुज विनोद मोरे, वकील, मुंबई उच्च न्यायालय, कार्यालय पत्ता: एमओआर असोसिएटस्, ८५/डी-४, गोराई(१) विश्राम कोहौसो लि., आरएससी-१, गोराई(१), बोरिवली (प.), मुंबई-४०००९१ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ विवसांत कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, असे दावे कोणत्याही अटीशिवाय त्याग व स्थगित केले आहेत. अनुज विनोद मोरे मंबर्ड. आज दिनांकीत १५ नोव्हेंबर, २०२२

वकील, मुंबई उच्च न्यायालय

श्री सालासार इन्ट्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९८०पीएलसी०२३२२८ **नोंदणीकृत कार्यालयः** ४०४, निरंजन, ९९ मरीन ड्राईव्ह, मरीन लाईन्स, मुंबई-४००००२. **दूरध्वनीः**०२२-२२८५२७९७ फॅक्स:०२२-६६३२४६४८, ई-मेल:vistaurban@gmail.com, वेबसाईट: www.sajaydevlopers.com

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल एकत्रित संपलेल संपलेले संपलेर्ल तिमाही तिमाही तिमाही तिमार्ह ३०.०९.२२ 0.09.22 १०.०९.२१ ३०.०९.२२ 30.09.22 30.09.29 कार्यचलनातुन एकुण उत्पन्न (निव्वळ) 92.93 24.89 8.48 **ξ**ε.03 240.08 042.89 ावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, विशेष साधारण व अपवादात्मक बाबपूर्व* 99.09 3.20 2.89 8.49 99.69 40.88 रुरपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर° 99.09 99.64 २.९१ रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण व अपवादात्मक बाबनंतर*) 9.८9 90.84 3.2८ 9.09 3.39 ४४.५६ ालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) 90.84 3.20 9.09 3.39 88.48 180.20 राखीव (पुर्नमूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) 0.20 0.90 0.03 0.96 0.0ξ

- सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.sajaydevlopers.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२.११.२०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य
- सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता निष्कर्ष हे सहकार मंत्रालयाद्वारे सुचित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत. श्री सालासार इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडकरिता

दिनांक: १४.११.२०२२

शैलेश हिंगरह व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००१६६९१६

PARSHVA ENTERPRISES LIMITED

CIN: L51909MH2017PLC297910

Regd Off: - 811 A Wing, Jaswanti Allied Business Cen Ramchandra Lane Extn., Malad West, Mumbai – 400064. Tel.: 022-49729700 Website: www.parshvaenterprises.co.in E-mail: info@parshvaenterprises.co.ir EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

		Standalone					
S.	Particulars		Quarter Ended		Half Yea	Year Ended	
No.		30-Sep-2022	30-Jun-2022	30-Sep-2021	30-Sep-2022	30-Sep-2021	31-Mar-202
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (net)	396.11	429.96	465.50	826.07	635.54	1353.68
2	Net Profit/ (Loss) from the period						
	(before Tax, Exceptional and/or Extrordinary Items)	5.55	7.02	7.45	12.58	13.41	30.6
3	Net Profit/ (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	5.55	7.02	7.00	12.58	12.42	28.8
4	Net Profit/(Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	4.11	5.20	5.09	9.31	12.42	20.9
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and						
	Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.0
6	Paid up Equity Share Capital						
	(Face Value of Rs. 10 each fully paid up)	1004.97	1004.97	301.00	1004.97	301.00	1004.9
7	Earnings per share (of Rs.10/- each)						
	(for continuing and discontinued operations)-						
	- Basic	0.04	0.05	0.17	0.09	0.41	0.2
	- Diluted	0.04	0.05	0.17	0.09	0.41	0.2

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company (www.parshvaenterprises.co.in) and on the website of Stock Exchange where the share of the Company are listed at BSE Limited (www.bseindia.com)

The above result for the Quarter and Half year ended September 30, 2022 have been reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 14th November, 2022. and have been approved by the statutory Audito of the company.

Place : Mumbai Date : 14.11.2022

दिनांक: १४.११.२०२२

ठिकाण: मुंबई

Managing Director DIN No:-06574912

एच एस इंडिया लिमिटेड

CIN: L55100MH1989PLC053417 नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र.२०२, मोरया ब्ल्यु मून, न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम,

मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर.क्र.:०२२-४९२४०१८०,

ई-मेल: hsindialimited@gmail.com, वेबसाईट: www.hsindia.in ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात)
अ.		संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
큙.	तपशील	३०.०९.२०२२	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	4८३.६४	9943.90	४६७.६५
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक			
l	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	३५.६१	40.84	४४.४६
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक			
l	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	३५.६१	40.84	४४.४६
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक			
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	90.99	34.94	४३.४६
4.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष			
l	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	90.99	३५.९५	४३.४६
ξ.	समभाग भांडवल	१६२३.८४	१६२३.८४	१६२३.८४
١ 0.	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे			
	पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	0.00	0.00	0.00
۷.	उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/ – प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
	अ. मूळ	0.90	0.22	0.20
I	ब सौमिकत	0.90	0.22	0.20

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता करिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. वरील निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.hsindia.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एच एस इंडिया लिमिटेडकरिता सही/-

पुष्पेंद्र बन्सल

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००८६३४३ aarvi

आर्वी एनकॉन लिमिटेड

सीआयएन: एल२९२९०एमएच१९८७पीएलसी०४५४९९ नोंदणीकृत कार्यालयः ६०३, बी१ विंग, मॅरेथॉन इन्नोवा, मॅरेथॉन नेक्स्टजेन कॉम्प्लेक्स, जी.के. मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. वेबसाईट:www.aarviencon.com, ई-मेल:info@aarviencon.com

३० सप्टेबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही <u>व अर्धवर्षाकरीता एकत्रित</u> अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल



ठिकाण: मुंबई

दिनांक : १४ नोव्हेंबर, २०२२







Y-O-Y BASIS (Six Month Ended)

	,										
					(रु.लाख	उत्पन्न प्रती भा	ग व्यतिरिक्त)				
		1	प्रंपलेली ३ महि	ने	संपलेली	अर्धवर्ष	संपलेले वर्ष				
अ. क्र.	तपशील	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०६.२२ अले खापरिक्षित	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित				
٤.	एकूण महसूल (निव्वळ)	११३०१.७४	१०६९६.९१	६५७६.१४	२१९९८.६६	१२४४१.४६	२८९७२.५८				
۶.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा	४१७.९०	४३५.१९	१७.७१	८५३.0९	५६०.१५	१२१५.०५				
₹.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	\$5.50¥	८३१.९३	339.88	\$el.0XS	44८.८८	१२०६.७४				
٧.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/तोटा आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	४४६.१४	88.828	३३५. ११	९ ३०.६१	५७६.२४	૧ ૨५७.૪૪				
ч.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग)	१,४७८.४०	१,४७८.४०	१,४७८.४०	१,४७८.४०	१,४७८.४०	१,४७८.४०				
ξ.	इतर समभाग	-	-	-	-	-	७,०२८.७६				
૭.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग)	2.66	7.97	۶.२८	५.६९	3€.\$	८.१६				
८.	व्याज, कर, घसारा व वसुलीयोग्य खर्च पुर्व उत्पन्न	४९०.८२	४९२.३८	१४.८७	९८३.२०	६३६.४२	१३९०.५५				

वित्तीय निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी कंपनीच्या सदर वित्तीय निष्कर्षावर मर्यादित पुनर्विलोकनावर वितरीत केले आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.aarviencon.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई)च्य www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं विरेंद्र डी. संघर्व

व्यवस्थापकीय संचालक

POST OFFER PUBLIC ANNOUNCEMENT FOR THE ATTENTION OF PUBLIC SHAREHOLDERS OF

INTERNATIONAL CONSTRUCTIONS LIMITED CORPORATE IDENTIFICATION NUMBER: L45309KA1983PLC038816.

REGISTERED OFFICE: Golden Enclave, Corporate Block, Tower C 3rd floor, HAL Old Airport Road Bengaluru - 560017, CONTACT DETAILS: TEL. NO.: +91-80-49891637, EMAIL ID: info@addgroup.co.in; WEBSITE: www.inltd.co.in

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER: Nitesh Kumar Jain

This Post Offer PA is in continuation of and should be read in conjunction with the DPA and LOF

This Post Offer Public Announcement ("Post Offer Public Announcement" or "Post Offer PA") is being issued by SKI Capital Services Limited ("Manager" or "Manager to the Delisting Offer") for and on behalf of one of the promoters of International Constructions Limited viz., Mrs. Priti Devi Sethi ("Acquirer") along with Anil Kumar Sethi HUF ("PAC 1"), Deepak Sethi ("PAC 2") and Zoom Industrial Services Limited ("PAC 3"), person acting in concert with the Acquirer (collectively "PACs"), to the public shareholders, as defined under Regulation 2(1)(t) of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares), Regulations, 2021, as amended ("Public Shareholders") of International Constructions Limited, Corporate Identification Number: L45309KA1983PLC038816 ("Company") in regard to the proposed acquisition of fully paid-up equity shares having face value of 10/- (Indian Rupees Ten only) each ("**Equity Shares**") held by the Public Shareholders, and consequent voluntary delisting of the Equity Shares from the National Stock Exchange of India Limited ("NSE"), the only stock exchange where the Equity Shares of the Company are presently listed in accordance with the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares' Regulations, 2021, as amended ("Delisting Regulations") and in accordance with the terms and conditions set out in (a) Detailed Public Announcement ("DPA"), which was published on 21st October, 2022; and (b) the Letter of Offer dated 25th October, 2022

The Acquirer and PACs, through the Manager to the Delisting Offer, issued DPA and LOF to acquire up to 9,08,490 (Nine Lakh Eight Thousand Four Hundred and Ninety) Equity Shares ("Offer Shares") representing 25% of the total issued and paid-up equity share capital of the Company from the Public Shareholders pursuant to Part B of Chapter III read with Chapter IV of the Delisting Regulations on such terms and condition as set out in DPA and LOF. The Public Shareholders holding Equity Shares of the Company were invited to tender their Equity Shares ("Bids") pursuant to the reverse book-building process ("RBBP") as prescribed in Delisting Regulations through the Stock Exchange Mechanism during the bid period starting from Thursday, 3rd November, 2022 to Friday 11th November 2022 ("Bid Period")

1. DISCOVERED PRICE AND EXIT PRICE

In terms of Regulation 20(1) read with Schedule II of the Delisting Regulations, the Discovered Price is \Box 16.50/- (Indian Rupees Sixteen and Fifty Paisa Only) per Equity Share. The Acquirer and PACs had offered 🛮 16.50/- (Indian Rupees Sixteen and Fifty Paisa Only) per Equity Share as the Indicative Price, the Acquirer and PACs thus are bound to accept Equity shares successfully tendered in the Delisting Offer at or below 16.50 (Indian Rupees Sixteen and Fifty Paisa Only) ("Exit Price"). SUCCESS OF THE DELISTING OFFER

In accordance with Regulation 21(a) of the Delisting Regulation and as stated in the DPA and LOF, the Delisting Offer would be deemed to be successful only if a minimum number of Offer Shares were tendered and acquired in the Delisting Offer at or below the Exit Price so as to cause the cumulative number of Equity Shares held by the Acquirer along with the PACs post- acquisition through the Acquisition Window Facility constituting 90% of the paid-up equity shares capital of the Company excluding such Equity Shares in terms of Regulation 21 (a) of the Delisting Regulations.

ii. The Acquirer and/or PACs shall acquire 7,81,212 (Seven Lakh Eighty One Thousand Two Hundred Twelve) Equity Shares validly tendered at or below the Exit Price in the RBBP and post completion of the acquisition, the shareholding of the Acquirer along with PACs shall be 96.50% of the total issued and paid-up equity share capital of the Company and which has exceeded the minimum number of Equity Shares required for the Delisting Offer to be successful in terms of Delisting Regulations. The shareholding of the Acquirer along with PACs determined in accordance with the Regulation 21(a) of the Delisting Regulations is 96.50%.

iii. To the best of our knowledge, there are no inactive shareholders of the Company. $iv. \ The \ Letter of \ Offer \ and \ Bid \ Form \ was \ despatched \ to \ all \ the \ Public \ Shareholders \ on \ the \ specified \ date \ i.e. \ Friday, \ 21^{st} \ October,$

2022 in accordance with Regulation 16 of the Delisting Regulations. v. The Delisting Offer is thus deemed to be successful.

vi. All the Public Shareholders of the Company who have validly tendered their Equity Shares at or below the Exit Price will be paid the consideration at the Exit Price of 16.50/- (Indian Rupees Sixteen and Fifty Paisa Only) per Equity Share. The last date for payment of consideration to all the Public Shareholders (in respect of whom no regulatory approvals are required) and whose Bids have been accepted will be on or before Tuesday, 22nd November, 2022. Clearing Corporation will make direct fund pay-out to Public Shareholders whose Equity Shares have been accepted under the Delisting Offer. If bank account details of any Public Shareholders are not available or if the funds transfer instruction is rejected by the Reserve Bank of India/relevant bank(s), due to any reason, then the amount payable to the concerned Public Shareholder will be transferred to the Seller Members for onward transfer to such Public Shareholders.

vii. Total 7,82,348 equity shares with 12 (Twelve) bids received between the price range of □ 13,26 (Indian Rupees Thirteen and Twenty Six Paisa) per equity share to 175 (Indian Rupees One Hundred Seventy-Five) per equity share (both inclusive) consisting 12 (Twelve) bids in demat form and of 0 (zero) bids in physical form. A total of 1,136 equity shares with 3 bids were received above Discovered Price and thus same shall not be accepted.

 $viii. The \ Equity \ Shares \ of \ the \ Public \ Shareholders \ whose \ Bids \ have \ been \ rejected \ in \ the \ RBBP, \ their \ demat \ shares \ or \ the$ physical shares would be unblocked/returned to them in accordance with Methods of Settlement contained in the Detailed Public Announcement and Letter of Offer read along with SEBI Circulars. Public Shareholders will have to ensure that they keep their depository participant account active and unblocked to receive credit in case of return of Equity Shares, due to rejection or non-acceptance of Equity Shares under the Delisting Offer.

ix. The Company will initiate the necessary steps to delist its Equity Shares from NSE. The date of delisting of Equity Shares shall be announced in the same newspaper in which the DPA and this Post Offer PA have been published. OUTSTANDING EQUITY SHARES AFTER DELISTING OFFER

In accordance with Regulation 26 of the Delisting Regulations, all Public Shareholders who continue to hold Equity Shares after the Delisting Offer ("Residual Shareholders") will be able to offer their Equity Shares to the Acquirer/PACs at the Exit $Price for a period of one year following the date of the delisting of Equity Shares from the Stock Exchange viz. \ NSE \ (``Exit III') and the s$

ii. The Acquirer/PACs shall ensure that the rights of the Residual Shareholders are protected and shall be responsible for compliance with Regulation 27 of the Delisting Regulations and Stock Exchange shall monitor the compliance of the same

iii. If any Public Shareholders have any queries regarding the Delisting Offer, he/she should consult the Manager to the Delisting Offer or the Registrar to the Delisting Offer. All terms and conditions of the Delisting Offer as set forth in the DPA and LOF remain unchanged. The Post Offer PA is also expected to be available on the website of the Stock Exchange

(www.nseindia.com). iv. The Acquirer/PACs accepts full responsibility for the information contained in this Post Offer PA and confirm that such information is true, fair and adequate in all material aspects.

Capitalized terms used in this Post Offer PA shall have the same meaning as ascribed to it in the DPA and LOF. CONTACT DETAILS OF REGISTRAR TO THE DELISTING OFFER ARE AS FOLLOWS:

Skyline Financial Services Private Limited, D-153 A, 1st Floor, Okhla Industrial Area. New Delhi - 110020 Contact person: Rati Gupta Ph. No.: 011-26812682 Email ID: ipo@skylinerta.com Website: www.skvlinerta.com SEBI Registration No.: INR000003241



Priti Devi Sethi

ISSUED BY MANAGER TO THE DELISTING OFFER

SKI CAPITAL SERVICES LIMITED 718, Dr Joshi Road, Karol Bagh, New Delhi- 110005

Deepak Sethi

(PAC 2)

Sd/-

Contact person: Ghanisht Nagpal/ Manick Wadhwa Ph. No.: 01141189899 Email ID: ib@skicapital.net SEBI Regn. No.: INM000012768

(Acquirer) (PAC 1) Sd/-

For and on behalf of Zoom Industrial Services Limited

Anil Kumar Sethi HUF

Dwijendra Prosad Mukherjee Shalin Jain (DIN: 07792869) (DIN:08389442) Sd/-Sd/-

Date: 14.11.2022 Place: New Delhi RAPID INVESTMENTS LIMITED

CIN:L65990MH1978PLC020387
Regd. Office: 107, Turf Estate, Off. Dr. E Moses Road, Shakti Mill Lane, Mahalaxmi-400011
Website: www.rapidinvestments.co.in; Email: rapidinvestor@gmail.com; Mob.: 9322687149

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE

Particulars

Total income from operations (net

Equity Share Capital

and discontinued operations) -

revious vear

Note:

SHRIR 🔊 M

Rules on 10/11/2022

below with interest thereon.

1-MR. GHEESARAM C

2-MRS. LEHERI DEVI G

3-MR.MANGILAL G.

NAGAR, ACHOLE ROAD

MAJITHIYA PARK DWARKA

HOTEL, NALLOSAPARE E,

CHOUDHARY

Borrower Name

and address

CHAUDHARY W/O GHEESARAM

CHOUDHARY S/O GHEESARAM

ALL ADDRESS- A 201 BHAVSA

VASAI, MAHARASHTRA-401209

SHOP NO.1 GROUND FLOOR A

WING BHAVASAR NAGAR CHSL

ACHOLE ROAD NALLASOPARA

Place: NALASOPARA MUMBAI

YASHWANT VIVA TOWNSHIP

E THANE 401209

Date : 10-11-2022

Place :- Mumbai

Net Profit / (Loss) for the period (before Tax.

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period before tax (after

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)

Total Comprehensive Income for the period

and Other Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve) as

shown in the Unaudited Balance Sheet of the

Earnings Per Share (of Rs. 10/-each) (for continuing

SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Whereas, The undersigned being the authorised officer of Shriram Housing

Finance Limited (SHFL) under the provisions of the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act.

2002 (said Act) and in exercise of powers conferred under Section 13(12) of the

said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued demand notices to the Borrowers details of which are

mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the

Borrowers and the public in general that the undersigned has taken SYMBOLIC

POSSESSION of the property described herein below in exercise of powers

conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to

deal with the property and any dealing with the property will be subject to the charge of Shriram Housing Finance Ltd. for an amount as mentioned herein

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13

Amount due as per

Demand Notice

Rs. 581432 /- (Rupees

Five Lakh Eighty One

Thousand Four

Hundred Thirty Two

Only) under reference

of Loan Account No.

SLPHMUMB0002141

with further interest at

the contractual rate.

within 60 days from

the date of receipt of

the said notice.

13(2) Notice Date.

17/08/2022

13(2) Notice

sent/issue by rpad

date. 19/08/ 2022

eoultas

mentioned herein below.

Name of Borrowers

2. MRS. YASHWASVI

VLPHBORV0002545 Branch: Borivali Date: 15.11.2022

1. MR. VIJAY

MOHITE

PANDURANG

VIJAY MOHITE

Place: Palghar

Description of

Property

ALL THAT

PIECE AND

PARCEL OF

SHOP NO.1

GROUND

FLOOR A WING

BHAVASAR

NAGAR CHSL

VIVA

TOWNSHIP

ACHOLE ROAD

NALLASOPARA

F THANE

401209

Description of Secured

All the piece and parcel of

Flat No.104, 1st Floor, A

Wing, Shree Samarth

Apartment., Kopari, Virar (E)

Taluka – Vasai, District

Palghar.

YASHWANT

of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Comprising Profit / (Loss) for the period (after tax

QUARTER & HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022 (Rs. In Lac-

Quarter Quarter Half Year ended ended Ended Inquisited I legislated Unaudited

11.4

0.06

0.06

0.05

0.05 131

82.56

0.00

30-09-2022 30-09-2021 30-09-2022 31.03.2022

14.51

(1.06)

(1.06)

(1.11)

(1.11)

81.43

(0.08)

By order of the Board

Director

For Rapid Investments Ltd.

Unaudited Unaudited

8.2

0.25

0.25

0.20

0.20

81.43

0.02

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the

websites of the Stock Exchange(s) and on the companies website: www.rapidinvestments.co.i

Reg.Off.: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-60000

Branch Office: Solitaire Corporate Park, Building No 10, 1062,

6th Floor, Guru Hargovindji Marg, Chakala, Andheri East,

Mumbai - 400 093 Website: www.shriramhousing.in.

Year

Audited

0.64

0.64

0.02

0.02

82.53

act of the Standalone unaudited Results for the Quarter Ending on 30/09/2022

DECCAN BEARINGS LIMITED ice no. 64A, 4th Floor, Plot No. 327, Nawab Building , Dadabhai Nawroji Road **Tel No.:** 022-22852552, **Website :** www.deccanbearings.in **CIN :** L29130MH1985PLC035747, **Email ID:** info@deccanbearings.in oii Road. Fort. Mumbai - 400001

	(Rs.in Lacs)						
SL			Quarterl	у	Half	Year ended on	
No.	Particulars	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
140.		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	1.37	0.16	0.85	1.53	4.95	8.16
2	Net Profit for the period						
	(before Tax, Exceptional and Extraordinary items)	(4.78)	(5.30)	(3.93)	(10.08)	(9.78)	(41.23)
3	Net Profit for the period before tax						
	(after Exceptional items)	(4.78)	(5.30)	(3.93)	(10.08)	(9.78)	(41.23)
4	Net Profit for the period after tax						
	(after Exceptional and Extraordinary items)	(4.78)	(5.30)	(3.93)	(10.08)	(9.78)	(41.23)
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit / (Loss) for the period						
	(after tax) and Other Comprehensive						
	Income (after tax)]	(4.78)	(5.30)	(3.93)	(10.08)	(9.78)	(41.23)
6	Equity Share Capital	218.33	218.33	218.33	218.33	218.33	218.33
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Audited Balance						
	Sheet of the previous year	-	-	-	-	-	(130.96)
8	Earnings Per Share (of ` 10/- each)						
	for continuing and discontinued operations						
	Basic	(0.22)	(0.24)	(0.18)	(0.46)	(0.45)	(1.89)
	Diluted	(0.22)	(0.24)	(0.18)	(0.46)	(0.45)	(1.89)

The above is an extract of the detailed format of Quarter ended 30th September, 2022 Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter ended 30th September, 2022 Financial Results are available on the websites of the Stock

Place : Mumbai

REGD. OFFICE: W- 166 E. TTC Industrial Area. MIDC Pawane.

Website: kiranprintpack.wix.com/kiran | Email: kiranprintpack@gmail.com

			(RS. In lak	ns, except	earning per	snare data)	
		Quarter End	ed	Half Ye	ar Ended	Year Ended	
Particulars	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022	
	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)	
Income							
Sales	20.00	25.25	22.38	45.25	38.87	77.81	
Other Income	10.21	9.80	10.01	20.01	19.47	44.67	
Total Income	30.21	35.05	32.39	65.26	58.34	122.48	
Expenses							
Purchase of stock-in-trade	19.88	25.09	22.11	44.97	38.45	77.04	
Change in inventories of stock-in-trade	-	-	-	-	-	-	
Employee benefits expense	7.10	7.10	7.05	14.19	14.14	28.24	
Finance Cost	-	-	-	-	-	0.72	
Depreciation and amortization expense	0.46	0.46	0.46	0.92	0.92	1.83	
Other expense	6.94	3.51	2.92	10.45	4.83	10.91	
Total Expenses	34.38	36.15	32.53	70.53	58.34	118.73	
Profit/(loss) before tax	(4.17)	(1.10)	(0.14)	(5.28)	0.00	3.75	
Less: Tax expenses Current Tax	-	_	_	-	-	-	
Deffered Tax	(0.11)	(0.11)	(0.12)	(0.23)	(0.24)	(0.48)	
Profit/(loss) for the period	(4.06)	(0.99)	(0.02)	(5.05)	0.24	4.23	
Other comprehensive income (OCI), net of							
income tax							
Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-	
Items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-	
Total other comprehensive income,							
net of income tax	-	-	-	-	-	-	
Total other comprehensive income for							
the period	(4.06)	(0.99)	(0.02)	(5.05)	0.24	4.23	
Total other comprehensive income							
attributable to Owners							
Paid-up Equity Share Capital		F00.55	F00.55	F00.55	F00	F00	
(Equity shares of Rs. 10 each)	500.29	500.29	500.29	500.29	500.29	500.29	

. The above Financial result were reviewed by the audit committee thereafter approved and record by the Board of Directors at their meeting held on November 14, 2022.

2. The above results for the quarter and year ended September 30, 2022 have been reviewed by the Statutory Auditor of the Company. 3. The Company is engaged primarily in the trading business and accordingly there are no separate reportable segments as per Ind AS 108 dealing with Operating Segment.

4. The company has not received any shareholder / investors complaints during the quarter and year ended September 30, 2022. 5. The figures for the corresponding previous period have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable

Sd/- Authorised Officer Date: 14.11.2022 Shriram Housing Finance Limited

(0.22) (0.24) (0.18) (0.46) (0.45) (1.89)

Exceptional or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules whichever is applicable. For Deccan Bearings Limited Ritesh Mohan Parab

KIRAN PRINT PACK LIMITED

Exchange (www.bseindia.com) and the Company's website (www.deccanbearings.in)

CIN: L21010MH1989PLC051274 Navi Mumbai- 400709 | Tel/Fax: 091 27626427

Statement of Unaudited Financial Results for the Half Year Ended September 30, 2022

		Quarter End	ed	Half Ye	ar Ended	Year Ended
Particulars	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)
Income						
Sales	20.00	25.25	22.38	45.25	38.87	77.81
Other Income	10.21	9.80	10.01	20.01	19.47	44.67
Total Income	30.21	35.05	32.39	65.26	58.34	122.48
Expenses						
Purchase of stock-in-trade	19.88	25.09	22.11	44.97	38.45	77.04
Change in inventories of stock-in-trade	-	-	-	-	-	-
Employee benefits expense	7.10	7.10	7.05	14.19	14.14	28.24
Finance Cost	-	-	-	-	-	0.72
Depreciation and amortization expense	0.46	0.46	0.46	0.92	0.92	1.83
Other expense	6.94	3.51	2.92	10.45	4.83	10.91
Total Expenses	34.38	36.15	32.53	70.53	58.34	118.73
Profit/(loss) before tax	(4.17)	(1.10)	(0.14)	(5.28)	0.00	3.75
Less: Tax expenses Current Tax	-	-	-	-	-	-
Deffered Tax	(0.11)	(0.11)	(0.12)	(0.23)	(0.24)	(0.48)
Profit/(loss) for the period	(4.06)	(0.99)	(0.02)	(5.05)	0.24	4.23
Other comprehensive income (OCI), net of						
income tax						
Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-
Items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-
Total other comprehensive income,						
net of income tax	-	-	-	-	-	-
Total other comprehensive income for						
the period	(4.06)	(0.99)	(0.02)	(5.05)	0.24	4.23
Total other comprehensive income attributable to Owners						
Paid-up Equity Share Capital						
(Equity shares of Rs. 10 each)	500.29	500.29	500.29	500.29	500.29	500.29
Basic and Diluted Earning Per Share						
(not annualized)	(0.08	(0.02)	(0.00)	(0.10)	0.00	0.08
Notes:						
1 The above Financial regult were reviewed by the	audit comm	ittoo thoroofto	connected and	d record by th	a Board of Di	rootoro at thai

Notice

Amount (Rs.)

Rs. 8,84,056 – (Rupees Eight Lakhs

Eighty Four Thousand Fifty Six Only

The total outstanding Rs

15,04,836/- as on 09-11-2022)

together with Interest, Charges and Costs till the date of payment.

Equitas Small Finance Bank Ltd.

POSSESSION NOTICE (U/s. Rule 8 (1) - for immovable property)

The undersigned being the Authorized Officer of Equitas Small Finance Bank, under the provisions of the Securitisation

and Reconstruction of Financials Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 and in exercise of power

conferred under Sec.13(12) read with rule $\,$ 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notices

calling upon the respective borrowers mentioned hereunder to repay the amounts mentioned in the respective notices

U/s.13(2) of the said Act within a period of 60 days. The respective borrowers having failed to repay the said amounts

notice is hereby given to the borrowers, Guarantors and public in general that the undersigned has taken Physical possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sec. 14 of the

SARFEASI Act, Vide its Case Securitization 657/2022 Order dated 17-06-2022 passed by District Magistrate Palghar. The

respective borrowers in particular and public in general are hereby cautioned not to deal with the said properties and any

dealing with these properties will be subject to the charge of the Equitas Small Finance Bank for the respective amoun

U/s.13(2)

07-03-2020

ate Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai, TN - 600 002

Date of

09-11-2022

Sd/- Authorized Officer-

For and on behalf of Board of Directors of **Kiran Print Pack Limited** Karan Mohta

KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Office: 317, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai-400021 Tel. No.: 022-22823852/53 Email: dvfl@rediffmail.com CIN: L40102MH1979PLC021614 Extract of Unaudited Standalone Financial Results for the

quarter and six months ended 30th September, 2022 (₹ in Lakhs)
 Quarter Ended
 6 Months Ended
 Year Ended

 30/09/2022 | 30/06/2022 | 30/09/2022 | 30/09/2021 | 31-03-2022
 Particulars (Reviewed) (Reviewed) (Reviewed) Audited 101.22 Total income from operations(net) 2.10 8.10 10.20 61.08 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (1.78)(6.86)(8.64)10.39 6.67 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) (1.78)(6.86)(8.64)10.39 6.67 Net Profit / (Loss) for the period after tax (1.78) (1.78) (after Exceptional and/or Extraordinary items) (6.86)(8 64 9.71 4.41 4.41 Total Comprehensive Income (After Tax) (8.64) Equity Share Capital
Reserves excluding revaluation reserves (as shown 100.00 100.00 100.00 100.00 100.00 in the Audited Balance sheet of previous year) 437.54 Earnings Per Share (of Rs. 10/- each) -0.69 -0.86 0.97 Diluted: -0.18 -0.69 -0.86 0.97 0.44

Note: Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial results filed with the Stool Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange Website www.bseindia.com

For KRATOS ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

Rajesh Pawar Place · Mumbai Whole Time Directo Date: 14th November, 2022 DIN: 00232533

SHREE SALASAR INVESTMENTS LIMITED

(Regd. Office: 404, Niranjan, 99 Marine Drive, Marine Lines, Mumbai - 400 002) Email Id:vistaurban@gmail.com Website:www.sajaydevlopers.com

CINNo.:L65990MH1980PLC023228TelNo.:022-22852797FaxNo.:022-66324648 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

(Rs. In Lacs Consolidated Standalone Half Year Quarte Half Year Particulars ended 30.09.2022 ended 30.09.2022 ended 0.09.202 ended 30.09.2022 30.09.2021 0.09.2022 Total Income from operations (net) Net profit/(Loss) for the period 12.9 25.69 6.54 96.0 257. 752.6 11.8 57.46 (before tax, Exceptional and/or Extraordinary items*) 11.0 2.91 4.51 3.28 Net profit/(Loss) for the period after tax 9.8 10.65 3.28 3.3 (after Exceptional and/or Extraordinary items* 44.5 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Inco Equity Share Capital

Reserves (excluding Revaluation Reserve 540.20 540.20 320.00 540.20 540.20 320.0 as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/– each) (for continuing and discontinued operations) -(a) Basi

1. The above is an extract of the detailed format of Quarter ans Half year ended September 30,2022, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of Quarterly Financial Results are available of the stock Exchange Websites www.bseindia.com and on the company's website www.sajaydevelopers.com

2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on November 12, 2022 3. The results of the Quarter and Half year ended September 2022 are in compliance with Indian Accounting Standards (Ind AS) notified by Ministry of Corporate Affairs

For Shree Salasar Investments Limited

Shailesh Hingarh Managing Director (DIN No : 00166916) Place: Mumbai Date: 14.11.2022

UNITED VAN DER HORST LIMITED

CIN: L99999MH1987PLC044151

Registered Office: E - 29/30, MIDC Industrial Area, Taloja, Mumbai - 410 208
Phone: 022-27412728 (10 Lines) Email: uvdhl29@gmail.com Website: www.uvdhl.com

STATEMENT OF UNAUDITED (STANDALONE) FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED ON SEPTEMBER 30, 2022

Sr. No.	Particulars	Quarter Ending 30.09.2022	Year to date Figures for current Period ended 31.09.2022	Corresponding 3 Months ended in the previous year 30.09.2021
1	Total Income from Operations	365.70	753.75	289.81
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	73.78	148.55	44.13
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	73.78	148.55	44.13
4	Net Profit /(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	78.29	112.44	43.08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	78.06	112.98	42.54
6	Equity Share Capital	559.05	559.05	478.98
7	Reserves (Excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Equity Share (of Rs.10/- each) (for continued and discontinued operations) (a) Basic: (b) Diluted:	1.40	2.01	0.90

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange www.bseindia.com and on the company website www.uvdhl.com

For and on behalf of the Board of Directors of United Van Der Horst Limited

Jagmeet Singh Sabharwal

Place: Mumbai Date: 14th November, 2022 Chairman & Managing Director DIN: 00270607



DIN: 02138590

HARIA APPARELS LIMITED

Regd. Office: Haria Centre, 8 Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057.

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER, 2022

			UARTER ENDE	n	HALEVE	AR ENDED	(RS.IN LACS) YEAR ENDED
Sr. No.	PARTICULARS	30-Sep-22 (UNAUDITED)	30-Jun-22 (UNAUDITED)	30-Sep-21 (UNAUDITED)	30-Sep-22 (UNAUDITED)	30-Sep-21 (UNAUDITED)	31-Mar-22 (AUDITED)
1	Net Sales/Income from operations	0.00	0.00	52.01	0.00	52.01	100.65
2	Other Income	53.76	52.95	17.28	106.71	63.66	351.10
3	Net Profit / Loss from ordinary activities after tax	25.36	30.01	(116.86)	55.37	(120.63)	108.68
4	Net Profit / Loss for the Period after tax (after Extra - Ordinary items)	25.36	30.01	(116.86)	55.37	(120.63)	40.32
5	Equity Share Capital	1528.98	1528.98	1528.98	1528.98	1528.98	1528.98
6	Reserves excluding revaluation reserves as shown in the Balance Sheet of previous year	0.00	0.00	0.00	0.00	0.00	(1206.45)
7	Earning per share (EPS) (Face value of Rs. 10/- each) (a) Basic and Diluted EPS (before Extra - Ordinary items) (b) Basic and Diluted EPS (after Extra - Ordinary items)	0.17 0.17	0.20 0.20	(0.76) (0.76)	0.36 0.36	(0.79) (0.79)	0.26 0.26

- 1 The above results were reviewed and considered by the audit committee and subsequently approved at the meeting of the Board of Directors of the company held on 14th November, 2022. The above results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company
- These financial results together with the results of previous period have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 Interim Financial Reporting prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issues thereunder and other accounting
- The above is an extract of the detailed format of quarterly / Twelve months financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Twelve months ended Financial Results are available on the website of Stock Exchanges where the shares of the Company are listed viz. BSE Limited (www.bseindia.com)
- Previous periods figure have been regrouped, rearranged, reclassified wherever necessary to correspond with those of the current period.

Place: Mumbai Date: November 14, 2022

By Order of the Board FOR HARIA APPARELS LTD. (Kantilal Haria) Director **DIN NO.: 00585400**

Equitas Small Finance Bank Ltd.

PARSHVA ENTERPRISES LIMITED

CIN: L51909MH2017PLC297910 Regd Off: - 811 A Wing, Jaswanti Allied Business Cen Ramchandra Lane Extn., Malad West, Mumbai – 400064. Tel: 022-49729700 Website: www.narshvaenterprises.co.in E-mail: info@parshvaenterprises.co.in EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022

		Standalone					
S.	Particulars		Quarter Ended		Half Yea	r ended	Year Ended
No.		30-Sep-2022	30-Jun-2022	30-Sep-2021	30-Sep-2022	30-Sep-2021	31-Mar-2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations (net)	396.11	429.96	465.50	826.07	635.54	1353.65
2	Net Profit/ (Loss) from the period						
	(before Tax, Exceptional and/or Extrordinary Items)	5.55	7.02	7.45	12.58	13.41	30.69
3	Net Profit/ (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	5.55	7.02	7.00	12.58	12.42	28.80
4	Net Profit/(Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary Items)	4.11	5.20	5.09	9.31	12.42	20.98
5	Total Comprehensive Income for the period						
	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and						
	Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
6	Paid up Equity Share Capital						
	(Face Value of Rs. 10 each fully paid up)	1004.97	1004.97	301.00	1004.97	301.00	1004.97
7	Earnings per share (of Rs.10/- each)						
	(for continuing and discontinued operations)-						
	- Basic	0.04	0.05	0.17	0.09	0.41	0.21
	- Diluted	0.04	0.05	0.17	0.09	0.41	0.21

- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the guarter and half year ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company (www.parshvaenterprises.co.in) and on the website of Stock Exchanges
- where the share of the of the Company are listed at BSE Limited (www.bseindia.com) The above result for the Quarter and Half year ended September 30, 2022 have been reviewed by the Audit Committee and then approved b the Board of Directors of the Company at their respective meetings held on 14th November, 2022, and have been approved by the statutory Audito For Parshva Enterprises Limited

Prashant Vora Managing Director DIN No:-06574912 Date : 14.11.2022